

राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना
निवडश्रेणीसाठी अर्हता निश्चित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०१५/(प्र.क्र.३१)/टीएनटी-१

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १५ जुलै, २०१६

वाचा - शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक - पीआरई २००२/ ३३९५/ प्राशि-१ दि.२७.२.२००३

शासन शुध्दीपत्रक -

राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना निवडश्रेणी अर्हता निश्चित करण्याबाबत पारित करण्यात आलेल्या संदर्भाधीन शासन निर्णय, दि. १ डिसेंबर, १९९९ मधील खालील परिच्छेद - २

“इतर विषयांच्या शिक्षकांना “शिक्षकाच्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम अर्हता” तसेच “ ज्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी बहिस्थ:रित्या संपादन करणे शक्य नसेल त्या ठिकाणी एम. एड. ही पदवी” ग्राह्य धरण्यात यावी.”

या ऐवजी

“शिक्षकाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत इतर विषयाच्या शिक्षकांना “शिक्षकाच्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी किंवा ज्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी नियमितरित्या संपादन करणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी बहिस्थ: रित्या प्राप्त केलेल्या त्या विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा एम.एड. ही पदव्युत्तर पदवी ग्राह्य धरण्यात यावी,” तसेच एम.ए. (एज्युकेशन) ही पदवी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (N.C.T.E.) च्या दि. २८.११.२०१४ च्या अधिसूचनेनुसार एम.एड. पदवी समकक्ष समजण्यात यावी.” असे वाचण्यात यावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७१६१५०६२१८४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(राजेंद्र पवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

२) मा. मंत्री (शालेय शिक्षण)

- ३) मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक,
- ४) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
- ५) संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
- ६) आयुक्त(शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
- ७) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
- ८) शिक्षण संचालक, (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे.
- ९) शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे.
- १०) शिक्षण संचालक, (प्रौढ शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे.
- ११) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.
- १२) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.
- १३) संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
- १४) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक.
- १५) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक/प्रौढ), जिल्हा परिषद.
- १६) सर्व मुख्याधिकारी, नगरपालिका/ नगर परिषद.
- १७) सर्व प्रशासन अधिकारी, नगर परिषद/ कटक मंडळे,
- १८) शिक्षण निरीक्षक (पश्चिम/दक्षिण/उत्तर), बृहन्मंबई.
- १९) निवड नस्ती (टिएनटी-१ कार्यासन)